

विभागीय चौकशा त्वरीत निकाली काढण्यासाठी विभागीय चौकशी अधिका-यांकडे आरोपपत्राच्या जोडपत्रात नमूद केलेले दस्तऐवज पाठविण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,

सामान्य प्रशासन विभाग,

परिपत्रक क्रमांक: सीडीआर-1196/प्र.क्र.50/96/11-अ,

मंत्रालय, मुंबई-400 032, दिनांक 31 ऑगस्ट, 1996.

- काच :-** (1) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: सीडीआर-1185/2233/42/11, दिनांक 24 डिसेंबर, 1985.
- (2) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एसपीओ-1089/प्र.33/सैनियंत्रण कक्ष, दिनांक 27 जुलै, 1989.
- (3) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: सीडीआर-1691/प्र.क्र.149/91/11-अ, दिनांक 5 जानेवारी, 1993.
- (4) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: सीडीआर-1896/प्र.क्र.6/96/11-अ, दिनांक 20 एप्रिल, 1996.

प रि प त्र क

उपरोक्त अनुक्रमांक (1) व (2) च्या शासन परिपत्रकान्वये विभागीय चौकशा त्वरीत निकाली काढण्याबाबत विभागीय चौकशांच्या विलंबाचा कारणीभूत असलेल्या सर्वसाधारण त्रुटी व विलंब कोणत्या प्रकारे टाळता येतील/कमी करता येतील याची स्पष्टीकरणे दिलेली आहेत. तसेच उपरोक्त अनुक्रमांक (3) च्या शासन परिपत्रकान्वये प्रलंबित विभागीय चौकशीचा जलद निपटारा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

2. तथापि, वरील सूचना देऊनही चौकशी अधिका-यांकडे चौकशीसाठी सोपविण्यात आलेल्या चौकशीबाबतचे दोषारोप पत्राच्या जोडपत्रात नमूद केलेले दस्तऐवज तसेच साक्षीदारांचे अद्ययावत पत्ते चौकशी अधिका-यांच्या/सादरकर्ता अधिका-यांच्या नियुक्तीच्या आदेशासोबत पाठविले जात नाहीत. इतकेच नव्हे तर ते चौकशी अधिका-यांकडे पाठविण्यास अक्षम्य दिरंगाई होते. त्यामुळे कित्येक विभागीय चौकशीची प्रकरणे उपरोक्त बाबींची पूर्तता न केल्याने प्रदीर्घ काळ चौकशी अधिका-यांकडे प्रलंबित आहेत असे शासनाच्या निदर्शनास आले आहे.

3. विभागीय चौकशी प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याबाबत शासनाचे धोरण असल्यामुळे या परिपत्रकान्वये अशा सूचना देण्यात येत आहेत की, ज्यावेळी चौकशी अधिका-यांच्या/सादरकर्ता अधिका-यांच्या विभागीय चौकशी-साठी नियुक्त्यांचे आदेश निर्गमित करण्यात येतात त्यावेळी त्या आदेशात दोषारोपातील जोडपत्रात नमूद केलेले दस्तऐवज तसेच साक्षीदारांचे अद्ययावत पत्ते सोबत पाठवित असल्याबाबतचे प्रमाणपत्र शिस्तभंगविषयक प्राधिकरणाने न चुकता नमूद करावे.

4. मंत्रालयीन विभागांनी तसेच सर्व शिस्तभंगविषयक प्राधिकरणांनी वरील सूचनांचे कटाक्षाने पालन होईल याची दक्षता घ्यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व जावाने,

ज. द. ठाकूर,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

(कृ.गा.प.)

- The first part of the document is a letter from the Secretary of the Board of Directors to the Board of Directors. The letter is dated 1911 and is addressed to the Board of Directors. The letter discusses the financial condition of the company and the results of the operations for the year 1911. The letter also discusses the proposed dividend for the year 1911.